Chandni Machines Limited

(FORMERLY KNOWN AS CHANDNI MACHINES PRIVATE LIMITED)

Regd. Office: 108/109.T.V.Industrial Estate, 52 S. K. Ahire Marg, Worli, Mumbai – 400 030.India TeleFax No: 022-24950328 Email: - irgroup@irmehta.com, sales@cml.net.in

CIN: L74999MH2016PLC279940

Date: August 11, 2023

To. The Listing Department, The BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Towers, Fort, Mumbai- 400001

Scrip Code: 542627

Scrip ID: CHANDNIMACH

Dear Sir/Madam,

Sub: Submission of Newspaper Announcement for Standalone Un-audited Financial Results for the quarter ended June 30, 2023.

Pursuant to Regulation - 47 of the SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith Newspaper Advertisements of Standalone Un-audited Financial Results for the quarter ended June 30, 2023 published in The Free Press Journal (English Edition) and Navshakti (Marathi Edition).

Kindly take the same on records.

Yours faithfully,

For Chandni Machines Limited

Digitally signed by JAYESH JAYESH RAMNIKLAL RAMNIKLAL MEHTA
MFHTA
Date: 2023.08.11 11:17:06

Javesh R. Mehta

Chairman & Managing Director

DIN: 00193029

NOTICE NOTICE is hereby given that M/S. LUCRATIVE TRADING LLP, a limited liability partnership firm incorporated under the rovisions of the Limited Liability Partnershi Act. 2008, having office at B-720 to 724, 7th Floor, B Wing, Plaza Panchsheel, Gamdev Grant Road, Mumbai - 400007 ("the Owners Promoters") have agreed to sell, transfer and convey to our clients, the Premises more particularly described in the **Schedule** hereunder written, free from al encumbrances.

Any person having any claim in, to or over the Premises or any part thereof described in the Schedule hereunder written by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust nheritance, possession, lease, sub-lease assignment, transfer, tenancy, sub-tenancy bequest, succession, license, maintenance lis-pendens, loan, advances, lien, pledge orders, judgments or decrees passed or issued by any Court, Tax or revenue o statutory authorities, attachment, settleme or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing to the undersigned at 5th Floor, Durga Chambers, 40 Waterfield Road, Bandra (West), Mumbai -400050, within fourteen (14) days from the date hereof, otherwise it will be presumed that here do not exist any claims and the same, i any, will be considered as waived o abandoned and our clients will proceed with purchase of the Premises. THE SCHEDULE:

(Describing the Premises)

Commercial Unit / Shop bearing No. mprising of Ground Floor admeasuring 59.56 square meters carpet area and First Floor admeasuring 59.56 square meters carpet area with exclusive internal staircase and provision for lift between ground and first floor, totally admeasuring 119.12 square meters carpet area alongwith three car parking spaces in the second (lower level) basement of the under construction Real Estate Proiec nown as "**GATEWAY**" standing on Final Plot No. 23 of Town Planning Scheme No. I Santacruz and bearing Old CTS No. G/85-A of Village Bandra (G) Taluka Andheri situate lying and being at the junction of Juhu Road & S. V Road, Santacruz (West), Mumbai – 400054 ir the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban MUMBAI DATED THIS 11th DAY OF AUGUST

> Pranjal Dave Gradea Sal Advocates & Solicitors

CHANDNI MACHINES LIMITED

CIN:L74999MH2016PLC279940 REGISTERED OFFICE: 108/109, T.V.INDUSTRIAL ESTATE, 52, S.K.AHIRE MARG, WORLI, MUMBAI – 400030

Extract of Standalone Unaudited Financial Results for the Quarter ended June 30, 2023

Rs. (in lakhs) except for Earnings Per Share Year Ended Quarter Ended **Particulars** 30.06.2023 | 31.03.2023 | 30.06.2022 | 31.03.2023 Audited Unaudited **Audited** Unaudited Total Income from Operations (NET) 3.318.86 80.47 3.298.31 5.197.22 Net Profit/ (Loss) for the period (before tax. Exceptional and/or Extraordinary items) 94.29 52.78 22.99 48.75 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) 94.29 52.78 22.99 48.75 Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/ or Extraordinary items) 70.19 38.68 17.06 34.96 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)] 70.19 17.06 34.96 38.68 **Equity Share Capital** 322.74 322.74 322.74 322.74 Other equity (excluding revaluation reserve) 383.73 Earnings Per Share (before Extra-ordinary items) Basic: 2.18 0.53 1.08 1.20 Diluted: 1.08 2.18 1.20 0.53 Earnings Per Share (after Extra-ordinary items) Basic: 1.20 1.08 2.18 0.53 Diluted: 2.18 1.20 0.53 1.08

NOTES:

- 1) The above results were reviewed and recommended by the Audit Committee, for approval by the Board, at its meeting held on 10th August, 2023 and were approved and taken on record at the Meeting of the Board of Directors of the Company held on that date.
- 2) The financial results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards ('Ind AS') prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevan rules thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI (Lsitng Obligations and Disclosure Requirments) Regulations, 2015 and SEBI Circular dated July 05,2016.
- 3) The Company is primarily engaged in the business of trading in engineering goods and related items which are as per Indian Accounting Standard - 108 - 'Operating Segments' is considered to be the only reportable business segment. Therefore, disclosure relating to segments is not applicable and accordingly not made

4) Figures for previous quarters / year have been regrouped / restated where necessary.

5) The above is an extract of the detailed format of financial results for the guarter ended 30th June 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone financial results are available on the website of BSE at www.bseinida.com and on the Company's website a www.cml.net.in.

By order of the Board For Chandni Machines Limited J.R. Mehta Managing Director (DIN:00193029

Place: Mumbai Date:10/08/2023

GARWARE गखारे

GLOBAL OFFSHORE SERVICES LTD.

Registered Office: 3rd Floor, Prospect Chambers, D. N. Road, Fort, Mumbai - 400 001.CIN No: L61100MH1976PLC019229

Extract of Unaudited Consolidated Financial Results (Provisional) for the Quarter Ended June 30, 2023

				₹ In lakhs
PARTICULARS		Year Ended		
PARTICULARS	30/06/2023	31/03/2023	30/06/2022	31/03/2023
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	Audited
Total Income from operations (net)	872.87	1,190.71	2,004.81	5,101.44
Net Profit / (Loss) for the period (before Tax,				
Exceptional and/or Extraordinary items)	(1,207.20)	(381.29)	(1,358.04)	(5,321.36)
Net Profit / (Loss) for the period before Tax (after				
Exceptional and/or Extraordinary items)	(1,463.09)	61,235.11	(3,412.16)	38,392.77
Net Profit / (Loss) for the period after Tax (after				
Exceptional and/or Extraordinary items)	(1,465.27)	61,106.09	(3,414.48)	38,257.12
Total Comprehensive income for the period				
[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)				
and other Comprehensive income (after tax)]	(1,457.19)	61,807.61	(4,665.25)	36,368.49
Equity Share Capital	2,472.88	2,472.88	2,472.88	2,472.88
Other Equity (Excluding Revaluation Reserve) as				
shown in the Audited Balance Sheet of				
the previous year.	-	-	-	2,275.04
Earning Per Share (of Rs.10/- each) (for				
Continuing and Discontinued Operations) -				
1. Basic	(4.89)	218.98	(13.81)	127.65
2. Diluted	(4.89)	218.98	(13.81)	127.65
NOTES:				

hp

Particulars

Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional

Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional

Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional

Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss)

for the period (after tax) and other Comprehensive Income (after Tax)

on record by the Board of Directors at its meeting held on 10th August, 2023.

8 Earning Per Share (FV of ₹10/- each) (Not Annualised For Quarters)

Total Income from Operations

and/or Extraordinary items*)

and/or Extraordinary items*)

and/or Extraordinary items*)

6 Paid up Equity Share Capital

Basic in ₹

Diluted in ₹

Notes

Reserves (excluding Revaluation Reserve)

(1) Additional Information on Standalone Financial Results is as follows:

DARTIOUI ARG		Quarter Ended							
PARTICULARS	30/06/2023	31/03/2023	30/06/2022	31/03/2023					
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	Audited					
Total Income from operations (net)	660.86	408.51	1,297.47	2,960.94					
Profit before Tax	(694.78)	39,381.27	(3,424.85)	17,334.17					
Profit after Tax	(696.69)	39,252.52	(3,426.92)	17,199.57					

- (2) The financial results have been reviewed by Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 10th August, 2023. The Auditors of the Company have carried out limited review of the unaudited financial results for the quarter ended June 30, 2023.
- (3) The above is an extract of the detailed format of standalone and consolidated financial results filed for the quarter ended on June 30, 2023 with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of standalone and consolidated financial results for the guarter ended June 30, 2023 are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and the Company's website (www.globaloffshore.in)

By Order of the Board, For Global Offshore Services Limited,

Sd/-M. M. Honkan

(₹ In Lakhs

Audited

23,593.06

1,640.90

1,503.36

1.085.81

1.094.89

1,837.49

12,991.33

5.91

5.91

Place : Mumbai Date: 10th August, 2023 **Whole-Time Director**

Quarter Ended

Unaudited Unaudited

585.82

585.82

451.32

453.56

1,837.49

2.46

2.46

30.06.2023 30.06.2022 31.03.2023

6,278.63

186.86

186.86

137.12

147.98

0.75

0.75

1,837.49

HP Adhesives Limited

Registered Office : 11 Unique House, Chakala Cross Road, Chakala, Andheri (East), Mumbai 400099. Corporate Office: 501, 5th Floor, C Wing, Business Square, Chakala, Andheri (East), Mumbai 400093. Website: www.hpadhesives.com, Email: investors@hpadhesives.com, CIN: L24304MH2019PLC325019

EXTRACT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023



GTL Limited

Registered Office: "Global Vision", Electronic Sadan - II, MIDC, TTC Industrial Area Mahape, Navi Mumbai - 400 710, Maharashtra, India. | Tel: +91 22 2761 2929 | Fax: +91 22 2768 9990 Email: gtlshares@gtllimited.com | Website: www.gtllimited.com | CIN: L40300MH1987PLC045657

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023

			(₹ lakhs unless	otherwise stated)
		Quarter ended	Quarter ended	Year ended
	Particulars	30-Jun-23	30-Jun-22	31-Mar-23
		Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from operations	4,841.69	4,784.14	19,201.27
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and / or extraordinary items)	485.74	(3,288.67)	(4,322.28)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and / or extraordinary items)	485.74	6,754.66	5,721.05
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and / or extraordinary items)	485.74	6,754.66	5,721.05
5	Total Profit / (Loss) for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	465.36	6,760.83	5,709.20
6	Paid up equity share capital (face value of ₹ 10 per share)	15,729.68	15,729.68	15,729.68
7	Reserves (excluding Revaluation Reserves) as shown in the audited Balance Sheet of the previous year	N.A.	N.A.	(638,928.11)
8	Earnings Per Share (EPS) (for continuing and discontinued operations) (Face value of ₹ 10/- each)*	0.31	4.29	3.63
	*Basic & Diluted, not annualized			

- 1 The above financial results and the notes thereto have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in its meeting held on August 10, 2023. 2. The financial results for the quarter ended June 30, 2023 are in compliance with Indian Accounting Standard (Ind -AS) notified by the Ministry of Corporate Affairs (as amended) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognized accounting practices and policies to the extent applicable
- 3. Modified opinion of the Auditor As mentioned in Note no 6 to the statement (refer full format of the financial results as stated in Note 4 below) the Company has neither paid nor provided interest on its borrowings during the quarter ended June 30, 2023. Had such interest been recognized, the finance cost and interest liability for the quarter ended June 30, 2023 would have been more by ₹ 10,825.40 lakhs. Consequently the reported profit after other comprehensive income of the Company for the quarter ended June 30, 2023 would have been a loss of ₹ 10,360.04 lakhs and Earnings per share (EPS) would have been negative ₹ 6.57.
- 4. The above is an extract of the detailed format of the quarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 / 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange websites www.bseindia.com and www.nseindia.com and the Company's website www.gtllimited.com

For GTL Limited

Date: August 10, 2023 Place: Mumbai

Sunil S. Valavalkar





Regd. Office: 2nd Floor, A & B wing, Vilco Centre, Subhash Road, Opp Garware, Vile Parle (E), Mumbai- 400057 (India). Tel: 91-22-35023666 / 35023777 Email: investor@cineline.co.in Website: www.moviemax.co.in Corporate Identity Number (CIN): 192142MH2002PLC135964

EXTRACT OF UN-AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2023.

(₹ in lakhs, except per share data)

		STANDALONE					CONSOLIDATED				
Sr. No.	PARTICULARS	QUARTE	QUARTER ENDED		QUARTE	R ENDED	YEAR ENDED				
		30.06.2023 (Unaudited)	30.06.2022 (Unaudited)	31.03.2023 (Audited)	30.06.2023 (Unaudited)	30.06.2022 (Unaudited)	31.03.2023 (Audited)				
1	Total Income from Operations	3664.61	1677.00	8577.13	4988.48	3006.24	14057.40				
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(413.14)	269.51	(1722.32)	(599.75)	(140.29)	(2793.75)				
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(413.14)	269.51	(1722.32)	(599.75)	(140.29)	(2793.75)				
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(309.85)	267.09	(1255.07)	(470.20)	(60.07)	(2155.68)				
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(306.69)	(26.77)	1070.96	(463.56)	(352.94)	184.27				
6	Equity Share Capital	1578.32	1578.32	1578.32	1578.32	1578.32	1578.32				
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	16323.24	-	-	12316.54				
8	Earnings Per Share(of Rs. 5/-each) (for continuing and discontinued operations) (Non Annualised) 1. Basic for continuing operations (Non Annualised): 2. Diluted for continuing operations (Non Annualised): Basic and diluted from discontinued operations (Non Annualised)	(0.98) (0.98)	0.86 0.86 (0.92)	(4.00) (4.00) 7.43	(1.49) (1.49) -	(0.20) (0.20) (0.92)	(6.86) (6.86) 7.43				

Notes:

₹ In lakhs

- 1. The above results for the quarter ended 30th June 2023 were subject to limited review by Statutory Auditors, recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 9th August 2023.
- 2. Pursuant to the approval of shareholders. Naapur Mall and two other units of Boomerana were sold during the previous year and the net operational profit including profit on sale of these assets amounting to Rs. 2491 lakhs was disclosed under Profit/(Loss) from discontinued operation in previous year.
- 3. The statement includes the results for the quarter ended 31st March 2023 being the balancing figure of the audited year ended figures and published nine months of the respective financial years, which were subject to limited review by the statutory auditors of the company

For Cineline India Limited Sd/-Rasesh B. Kanakia Chairmar (DIN: 00015857)

Place : Mumbai Date: 9th August 2023

ad, Chakala, Near Mirador Hotel, Andheri (East), Mumbai - 400 099, ione: +91-22-28322715; CIN: L64200MH1984PLC031852

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON JUNE 30, 2023

(₹ In Lakhs)

									(· · · · · = a · · · · ·
		Standalone				Consolidated			
Sr.	Particulars		Quarter ended Y			C	Quarter ended		
No.	Faiticulais	30/Jun/23	31/Mar/23	30/Jun/22	31/Mar/23	30/Jun/23	31/Mar/23	30/Jun/22	31/Mar/23
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations (Net)	677.76	443.16	554.09	1,794.22	1,616.38	598.13	1,424.35	5,978.19
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary Items)	110.91	(322.73)	(167.88)	(1,271.02)	132.71	(1,285.87)	(262.23)	(920.65
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	110.91	(322.73)	(167.88)	(1,271.02)	132.71	(1,285.87)	(262.23)	(920.65)
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	110.91	(2,230.68)	(167.88)	(3,178.97)	132.71	(3,605.21)	(262.23)	(3,240.00
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	110.91	(2,247.60)	(167.88)	(3,195.89)	132.71	(3,622.13)	(262.23)	(3,256.92
6	Equity share capital	1,630.00	1,630.00	1,630.00	1,630.00	1,630.00	1,630.00	1,630.00	1,630.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Balance Sheet of the previous year ended March 31, 2023	-	_	-	20,606.26	-	-	-	(40,015.66)
8	Earnings Per Share in Rupees (before extraordinary items) (of ₹ 2/- each) Basic and Diluted:	0.14	(2.74)	(0.21)	(3.90)	0.16	(4.42)	(0.32)	(3.98
9	Earnings Per Share in Rupees (after extraordinary items) (of ₹ 2/- each) Basic and Diluted:	0.14	(2.74)	(0.21)	(3.90)	0.16	(4.42)	(0.32)	(3.98

- 1. The above is an extract of detailed format of the unaudited financial results for the quarter ended on June 30, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format for the quarter ended unaudited financial
- 2. The unaudited financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at the meeting held on

FOR ATLANTA LIMITED

Mr. Karan Haresh Motwani Managing Director DIN: 02650089



Place: Mumbai

Date : August 10, 2023

- results is available on the Stock Exchanges websites. (www.bseindia.com & www.nseindia.com) and also on the Company's website namely www.atlantalimited.in
 - August 10, 2023

Raihoo Bbarot

Managing Director

Place: Mumbai Date: 10th August, 2023

The above is an extract of the detailed format of Unaudited financial results for the guarter ended 30th June, 2023 filed with the stock exchange(s) under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results is available on the website of the Stock Exchange(s) (www.bseindia.com &

The above financial results have been reviewed and recommended by the Audit Committee and have been approved and taker

The above results are in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under section 133 of the

Companies Act, 2013, read with the relevant Rules issued there under and other accounting principles generally accepted in

www.nseindia.com) and can also be accessed on the website of the Company (www.hpadhesives.com)

India, Accordingly, previous period's figures have been reclassified / regrouped/ restated, whenever necessary

Regd. Office: Plot # 13-16, Dewan Insudtrial Estate, Village Navali, Palghar (West) - 401104

इतर समाविष्टीत सर्व संबंधित व्यक्तींना Email Id-cs@spentasocks.com, Contact No:022 2430 0010/0040 TRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 JUNE 2023 (Rs. In Lakh Quarter ended ended 30.06.2023 31.03.2023 ended ended 30.06.2022 31.03.2023 Un-Audited Audited Un-Audited Audited Total Income From Operation Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax 998.09 1,069.70 1,510.12 5,359.33 127.92 -18.44 (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax 127.92 87.51 -18.44 -21.64 82.65 -16.49 114.60 (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the Period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax)and Other Comprehensive income -17.09 113.62 276.43 276.43 276.43 Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the 2458.35

2.99 -0.60 -0.60 Company and Board of Directors has approved the above financial results and its release at their meeting held on 10th August, 2023. The Statutory Auditors of the Company has carried out a Limited Review Report of the aforesaid results, filed with the Stock Exchange. This full format of the Quarterly Financial Results are available on the website of the Stock Exchange at www.bseindia.com and or the Company's website <u>www.spentasocks.com</u>

previous year Earnings Per Share (of Rs. 10/- each)

Date: 11.08.2023

Place: Palghar

(for continuing and discontinued operations)

For Spenta International Limited

Danny F. Hansotia Managing Director and Compliance Office DIN: 00203497

केनरा बैंक Canara Bank सिंडिकेट Syndicate

एआरएम ॥ शाखा, मुंबई ३रा मजला, कॅनरा बँक इमारत, आदी मर्झबान स्ट्रीट, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४०० ००१. द्र. : ०२२-२२६५११२८/२९ ई-मेल : cb6289@canarabank.com

विक्री सूचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ (६) च्या तरतुर्दीसह वाचत सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत स्थावर मिळकतींच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना.

सर्वसामान्य जनता आणि विशेषकरून कर्जदार आणि जामीनदार यांना याद्वारे सूचना देण्यात येते की**, कॅनरा बँक एआरएम ॥ शाखा मुंबईच्या** प्राधिकृत अधिकाऱ्यांनी ज्यांचा **प्रत्यक्ष कब्जा** घेतला होता त्या तारण धनकोंकडे गहाण /भारयस्त असलेल्या खालील स्थावर मिलकती **मे**. ओ**म सार्द मर्कटार्दल पा. लि**.. नोंटणीकत पत्ता येथे ४०३ सुरत सदन इमारत, सुरत स्ट्रीट, ४था मजला, मस्जिद बंदर (पूर्व), मुंबई- ४००००९ द्वारा त्यांचे संचालक **श्री. दलबीर** र्सिंग भट्टी, श्री. कुलदीप सिंग भट्टी आणि श्री. राजू सिंग भट्टी यांच्याकडून कॅनरा बँकेच्या एआरएम-॥ शाखेला श्रकीत रु. ५९,६५,५०,४०५.७८/- (२८.०२.२०२३ रोजीस अधिक पुढील च्याज आणि ०१.०३.२०२३ पासूनचे प्रभार) च्या वसुलीसाठी ११.०९.२०२३ रोजी **'जसे आहे जेथे आहे' 'जसे आहे जे आहे' आणि 'जे काही आ**हे तेथे आहे' तत्त्वाने विकल्या जातील

अ.	मिळकतीचे वर्णन	राखीव किंमत	इसारा अनामत
क्र.			रक्कम
۶.	कुलदीप सिंग भट्टी यांच्या नावामधील रहिवसीत फ्लॅट क्र. २१,	रु.	रु.
	२ रा मजला, शिवसदन सीएचएस लि., प्लॉट क्र. ८, अझिझ	१,७९,०१,०००/-	१७,९०,१००/-
	बाग, आरसी मार्ग, आरसीएफ पोलिस स्टेशन जवळ, मारवली		
	चर्च, चेंबूर, मुंबई (प्लॉट क्र. ८, सीटीएस क्र. १३२/६ वर		
	फ्लॅटचे क्षेत्र ११५० चौ.फू.) चे सर्व ते भाग आणि विभाग.		
	सांकेतिक कब्जा		

इसारा अनामत रक्कम ०६.०९.२०२३ रोजी किंवा त्यापूर्वी **सायं.** ५.०० पर्यंत जमा करावी इअरचा तपशील आणि इतर दस्तावेज सेवा पुरवठादारांना **०६.०९.२०२३** रोजी किंवा पूर्वी सायं. ५.०० पर्यंत जमा करू शकता. बँकेकडे कागदपत्र जमा करण्याची तारीख **०६.०९.२०२३ रोजी सायं. ५.०० पर्यंत**.

विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तींसाठी कृपया कॅनरा बँकेची वेबसाईट (www.canarab रविण्यात आलेल्या लिंक **'ई-ऑक्शन'** चा संदर्भ घ्यावा किंवा **श्री. परितोष कुमार, मुख्य व्यवस्थापक, कॅनरा** बँक, एआरएम-॥ ब्रांच, मुंबई (द. क्र. (०२२) २२६५११२८/२९/ मो. क्र. ८८२८३२८२९७) किंवा श्री. सुमित कुमार, व्यवस्थापक (मो. क्र. ९३४५३३२३२३) इमेल आयडी : cb6289@canarabank.com येथे कोणत्याह नामाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. किंवा सेवा पुरवठादार <mark>मे. सी १ इंडिया प्रा. लि., उद्योग विहार</mark> फेझ-२, गल्फ पेट्रोकेम इमारत, इमारत क्र. ३०१, गुरगाव, हरियाणा, पिन : १२२०१५, श्री. हरेश गोवडा मोबा क्र. ९५९४५९७५५ (संपर्क क्र. +९१ १२४ ४३०२०२०/२१/२२/२३/२४, support@bankeauctions.com wda@c1india.com येथे संपर्क साधावा.

प्राधिकृत अधिकारी ठिकाण : मुंबई कॅनरा बँक, एआरएम-॥ शाखा

The spirit of Mumbai is now 94 years old!



www.freepressjournal.in

BABA ARTS LIMIT

Regd. Office: 3A, Valecha Chambers, New Link Road, Andheri (West), Mumbai-400053 CIN: L72200MH1999PLC119177 • Website: www.babaartslimited.com Email: babaartslimited@vahoo.com / investors@babaartslimited.com • Tel No.022 2673 3131 • Fax: 022 2673 337

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2023 (Rs. In Lakh except EPS)

			(110. III Eak	ii except LF 3)
Sr.	Particulars	Quarter	Quarter	Year
No.		Ended	Ended	Ended
		30.06.2023	30.06.2022	31.03.2023
		Unaudited	Unaudited	Audited
1.	Total Income from Operations	111.14	133.19	382.53
2.	Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	48.53	25.49	133.24
3.	Net Profit/(Loss) for the period Before Tax (After Exceptional and /or Extraordinary Items)	48.53	25.49	133.24
4.	Net Profit/(Loss) for the period After Tax (After Exceptional and/or Extraordinary Items)	35.25	18.53	102.21
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (After Tax) and Other Comprehensive Income (After Tax)]	35.42	18.82	101.51
6.	Equity Share Capital	525.00	525.00	525.00
7.	Other Equity excluding Revaluation Reserve	-	-	1,812.54
8.	Earnings Per Share (of Re.1/- each) for the continuing and discontinued operations			
	1. Basic :	0.067	0.035	0.195
	2. Diluted :	0.067	0.035	0.195

extent applicable

Place : Mumbai

Date: 9th August, 2023

जाहीर सूचना

खरेखुरे रहिवासी, पर्यावरण गट आणि

याद्वारे कळविण्यात येते की पर्यावरण

विभाग, महाराष्ट्र सरकारतर्फे अजंता

फार्मा लिमिटेडला दिनांक २१.०७.२०२३ |

रोजी पर्यावरण मंजुरी देण्यात आला

मंजुरी पत्राची प्रत महाराष्ट्र राज्य प्रदूषण

(http://parivesh.nic.in) येथे उपलब्ध

नियंत्रण मंडळ

- 1) The above is an extract of the detailed format of unaudited financial results for quarter ended on 30th June, 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the statement of the standlone financial results are available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com) and the Company website (www.babaartslimited.com).
- 2) The above unaudited results for the quarter ended 30th June, 2023 have been reviewed and recommended by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors of the Company at its meeting held on 9th August, 2023. The above results have been subjected to
- limited review by M/s. M M Nissim & Co LLP, Statutory Auditors of the Company. 3) The above results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 as amended from time to time and other recognised accounting practises and polices to the

For Baba Arts Limited

Gordhan P. Tanwani **Chairman & Managing Director** DIN:00040942

ASIAN PAINTS LIMITED

intinagar, Santacruz l Mumbai - 400055 Notice is hereby given that the certificate for the under mentioned securities of the Company has been lost / misplaced and the holder of the said Securities has applied to the Company to release the new Certificate. The Company has informed the holder / applicant that the said shares have been transferred to IEPF as per IEPF

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Regd. Office within 15 days from this date else the Company will proceed to release the New certificate to the holder/applicant without further intimation. Name of Shareholder: Nita Thakkar. Kind of Securities and Face Value: Equity shares of Re.1/- each, No. of Shares: Distinctive Nos: 8515001 8516440. Place: Bhadohi, UP

Date: 11 Aug 2023

Applicant: Nita Thakkar (Neeta Betai)

1

पर्यटन संचालनालय

महाराष्ट्र शासन

मुख्यालय : नरीमन भवन, १५६/१५७, १५ वा मजला, नरीमन पॉईंट, मुंबई– ४०० ०२१ ऱ्रध्वनी क्र.९१–२२–६९१०७६००, ९१–२२–६९१०७६०४ ई–मेल– dev.dot-mh@mah.gov.ir

निविदा सूचना

पर्यटन सचालनालय याचेकडुन खालील कामासाठी (अधिकृत डिजीटल स्वाक्षरी प्रमाणपत्रधारक) विस्तृत निविदा सूचनेत नमुद केलेल्या पूर्व अर्हता पात्र संस्था याचेकडून ई–निविदा प्रणालीद्वारे (ऑनलाईन) मागविण्यात येत आहेत. त्याबाबतचा सविस्तर तपशील खालील प्रमाणे

कामाचे नाव : Request for Proposal for Selection of an agency to manage the operations, maintenance, development of repository system integration of various modules, etc. in the website and mobile application for the Directorate of Tourism, Government of Maharashtra.

ई- निविदेचे वेळापत्रक

निविदा ऑनलाईन डाऊनलोड करण्याचा व सादर करावयाचा कालावधी 11.08.2023 (05:00 PM) to 28.08.2023 (05:00 PM)

निविदा उघडण्याचा दिनाक व वेळ **– 29.08.2023 (03:00 PM)**

शुध्दीपत्रक – उपरोक्त ई-निविदा संबंधीचे सूचना व शुध्दीपत्रक फक्त ऑनलाईन पध्दतीनेच दर्शविल्या जातील. खालील संकेतस्थळावरुन विस्तृत निविदा सूचना व ई - निविदेची माहिती उपलब्ध आहे.

www.mahatenders.gov.in

संचालक पर्यटन राचालनालय

PRECISION

PRECISION WIRES INDIA LIMITED

CIN: L31300MH1989PLC054356

Regd. Office: Saiman House, J.A. Raul Street, Off Sayani Road, Prabhadevi, Mumbai - 400 025. INDIA. TEL: +91-22-24376281 FAX: +91-22-24370687, E-MAIL: mumbai@pwil.net, WEB: www.precision.com/size/action/precision.com/size/action/size/a

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30[™] JUNE, 2023

(₹ in Lakhs except Per Share Data)

		Quarter	Quarter	Quarter	Year
Sr.		Ended	Ended	Ended	Ended
No.	Particulars	30 th June, 2023	31 st March, 2023	30 th June, 2022	31 st March, 2023
		(Un-audited)	(Audited)	(Un-audited)	(Audited)
1	Total Income from Operations	80,273.63	79,960.39	82,617.63	3,05,546.9
2	Net Profit /(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	2,219.31	1,803.32	2,260.22	8,128.3
3	Net Profit/(Loss) for the period (before Tax, after Exceptional and/or Extraordinary items)	2,219.31	1,803.32	2,260.22	8,128.3
4	Net Profit/(Loss) for the period (after Tax, after Exceptional and/or Extraordinary items)	1,654.50	1,286.73	1,682.92	5,949.3
5	Total Comprehensive income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income(after tax)]	1,654.50	1,505.52	1,682.92	6,168.1
6	Equity Share Capital	1,786.58	1,786.58	1,156.36	1,786.5
7	Reserves excluding Revaluation Reserves as per Balance Sheet	1,7 55.55	1,7 00.00	1,100.00	43,244.2
8	Earning per Share (before Extraordinary Items) of ₹ 1/- each (quarterly not annualised)	0.93	0.72	1.46	3.3
9	Earning per Share (after Extraordinary Items) of ₹1/- each (quarterly not annualised)	0.93	0.72	1.46	3.3

Place: Mumbai

- 1 The format for above results as prescribed in SEBI's Circular CIR/CFD/CMD/15/2015 dated November 30, 2015 has been modified to comply with requirements of SEBI's Circular dated July 5, 2016, IND AS and Schedule III [Division II] to the Companies Act, 2013 applicable to companies that are required to comply with IND AS
- 2 The above Unaudited Financial Results for the Quarter Ended 30th June, 2023 have been reviewed and recommended by the Audit Committee and were taken on record and approved by the Board of Directors in their respective meeting held on 10th August, 2023. The Statutory Auditors of the Company has carried out "Limited Review" of the above results as per Regulations 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

By order of the Board Milan M. Mehta

Vice-Chairman & Managing Director DIN: 00003624

बाल्मर लॉरी - व्हॅन लीर लिमिटेड सीआयएन - यु९९९९एमएच१९६२पीएलसी०१२४२४

नोंदणीकृत कार्यालय: डी - १९५/२, टीटीसी इंडस्ट्रिअल एरिया, एमआयडीसी, तुर्भे, नवी मुंबई- ४०० ७०५ दूरध्वनी क्रमांक :+ ९१ २२ ६७३९ ६४०० / ६७३९ ६४०४ ; फॅक्स :+ ९१ २२ ६७३९ ६४३६ इ मेल : investor@blvlindia.com, संकेतस्थळ : www.blvlindia.com समभागधारकांना सचना

दावारहित लाभांश आणि समभाग यांचे गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी खात्यात (आयईपीएफ) हस्तांतरण

ही सूचना कंपनी कायदा २०१३ च्या कलम १२४ मधील तरतुर्दीना अनुसरून तसेच त्यासह वाचा गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकर त्यां का निर्माण का अनेक्षण, हस्तात्रण आणि परातावा) नियम २०१६ ('आयर्डपीएफ नियम'), जे कोरीट व्यवहार मंत्रात्वा यांनी अधिसूचित केले आहेत अणि जे ७ सप्टेंबर २०१६ पासून अमलात आहेत तसेच जे, असे समभाग ज्यांच्यावरील लाभांश सलग सात वर्षे दावारहित आहे, किंवा अदा करण्यात आलेला नाही असे समभाग आयईपीएफ प्राधिकरण यांच्या डिमॅट खात्यात हस्तांतरित करणे आवश्यक आहे, त्या संदर्भात आहेत, त्यांच्या अनुसा जारी करण्यात येत आहे.

कंपनीने असे समभागधारक आणि असे समभाग जे आयईपीएफच्या सस्पेन्स खात्यात हस्तांतरित होण्यास पात्र आहेत, त्यांची सविस्तर माहिती आपल्या नंकेतस्थळावर अपलोड केली आहे. समभागधारकांनी पुढे नोंद घ्यावी की कंपनीने आपल्या संकेतस्थळावर अपलोड केलेला तपशील ही योग्य ती सूचना समजावी, मात्र कंपनीने स्मरणसुचनापत्र दिनांकीत ४ ऑगस्ट, २०२३ अनुसार असे सर्व समभागधारक ज्यांचे समभाग वि.व. २०१५-१६ करिता ्र आयईपीएफ यांच्याकडे हस्तांतरित होण्यासाठी पात्र आहेत, त्या समभागधारकांना आवश्यक तो तपशील व्यक्तिशः निर्गमित केला आहे. ामभागधारकांनाआवाहन करण्यात येते की समभाग आयईपीएफच्या सस्पेन्स खात्यात हस्तांतरित होण्याची प्रक्रिया टाळण्यासाठी दावारहित तसेच अदा । केलेल्या लाभांशावर २९ ऑगस्ट, २०२३ पर्यंत दावा करावा.

जर विहित तारखेपर्यंत कोणत्याही स्वरूपाचा प्रतिसाद प्राप्त न झाल्यास किंवा लाभांशाच्या रकमेवर दावा करण्यात न आल्यास कंपनी कोणत्याही प्रतील . स्तांतरित करील. समभागधारकांनी पढे नोंद घ्यावी की संबंधित समभाग आयईपीएफकडे हस्तांतरित करण्यात आल्यानंतर त्यावरील भविष्यातील सर्व ो लाभ, ज्यात भविष्यातील लाभांशाचा समावेश आहे, असल्यास ते आयईपीएफकडे जमा करण्यात येईल

मात्र समभाग धारक दावारहित लाभांश रकमेवर आणि संबंधित समभागांवर नियम ७ मध्ये नमूद केलेल्या प्रक्रियेचा अवलंब करून दावा करू शकतील कृपया नोंद घ्यावी की आयईपीएफ नियमांच्या अनुसार आयईपीएफकडे हस्तांतरित झालेले समभागआणि अदा न केलेला लाभांश तसेच दावा न केलेल नाभांश यांच्या संदर्भात कंपनीकडे कोणताही दावा करता येणार नाही.

अधिक माहितीसाठी समभागधारक कंपनी रजिस्टार आणि शेअर टान्स्फर एजंट मे. लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी १०१, २४७ पार्क, लबीएस मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई ४०० ०८३, दूरध्वनी क्र. :+ ९१ २२ ४९१८ ६००० फॅक्स क्र. :+ ९१ २२ ४९१८ ६०६०, संकेतस्थळ www.linkintime.co.in, इ मेल आयडी : iepf.shares@ inkintime.co.in येथे संपर्क साधू शकतात.

बाल्मर लॉरी – व्हॅन लीर लिमिटेडकरित दिनांक : ११ ऑगस्ट, २०२३

चांदणी मशिन्स लिमिटेड

सीआयएनः यु७४९९९एमएच२०१६पीएलसी२७९९४० नोंद. कार्यालयः १०८/१०९, टी. व्ही. इंडस्ट्रीयल इस्टेट, ५२, एस. के. अहिरे मार्ग, वरळी, मुंबई-४०००३० ३० जून, २०२३ रोजी संपलेली तिमाहीकरिता

> अलिप्त अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा उतारा (रु. लाखात, प्रती समभाग प्राप्ती सोइन

		٥,		
तपशील		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष
	३०.०६.२०२३	३१.०३.२०२३	३०.०६.२०२२	३१.०३.२०२३
	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	३,३१८.८६	८०.४७	३,२९८.३१	५,१९७.२२
कालावधीसाठी निव्वळ नफा/ (तोटा) (कर,				
अपवादात्मक आणि/ किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्व)	९४.२९	५२.७८	२२.९९	४८.७५
कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा)				
(अपवादात्मक आणि/ किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)	९४.२९	५२.७८	२२.९९	४८.७५
कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)				
(अपवादात्मक आणि/ किंवा अनन्यसाधारण				
बाबींनंतर)	७०.१९	३८.६८	१७.०६	३४.९६
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न				
(कालावधीसाठी नफा/ (तोटा) (करोत्तर) आणि				
इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरुन)	७०.१९	३८.६८	१७.०६	३४.९६
समभाग भांडवल	३२२.७४	३२२.७४	३२२.७४	३२२.७४
इतर इक्विटी (पूनर्मूल्यांकित राखीव वगळून)				३८३.७३
प्रति समभाग प्राप्ती (अनन्यसाधारण बाबींपूर्वी)				
मुलभूतः	२.१८	१.२०	०.५३	१.०८
सौम्यिकृत :	२.१८	१.२०	0.43	१.०८
प्रति समभाग प्राप्ती (अनन्यसाधारण बाबी पश्चात)				
मुलभूतः	२.१८	१.२०	०.५३	१.०८
सौम्यिकृत :	२.१८	१.२०	0.43	१.०८
Dur .	1	I	I.	

- १) वरील निष्कर्ष हे १० ऑगस्ट, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत मंडळाच्या मंजुरीकरिता लेखापरिक्षण समितीद्वारे पुनर्विलोकित करण्या आले आणि शिफारस करण्यात आली, आणि त्या तारखेस झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या सभेत मंजूर आणि अभिलिखित
- र) कंपनीचे वित्तीय निष्कर्ष कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अन्वये विहित इंडियन अकाऊंटिंग स्टॅंडर्झ, ('इंड एएस') सह वाचता त्या अंतर्गत बनवलेले संबंधित नियम यानुसार आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन, २०१५ चे रेग्युलेशन ३३ व दिनांक ५ जुलै, २०१६ चे सेबी सर्क्युलर यानुसार बनवले आहेत. a) कंपनी प्रामुख्याने इंजिनियरींग माल व संबंधित बार्बीच्या व्यापाराच्या व्यवसायात कार्यरत आहे, जो प्रवर्तनीय विभागांवरील इंडियन
- अकाऊंटींग स्टॅंडर्ड-१०८ नुसार एकमेव अहवालयोग्य व्यवसाय विभाग समजला जातो. म्हणून विभागनिहाय माहिती देण्याची गरज नसल्याने दिलेली नाही.
- ?) आवश्यक तेथे मागील तिमाही/वर्षांची आकडेवारी पुगर्गठीत/पुगर्रचित केले आहेत. .) वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेयुलेशन्स, २०१५ च्या रेयुलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे सादर केलेल्या ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे अलिप्त वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण बीएसई ची वेबसाईट www.bseindia.com वर आणि कंपनीची वेबसाईट www.cml.net.in वर उपलब्ध आहे. संचालक मंडळाच्या आदेशाः

वांदणी मशिन्स लिमिटेड साठी व्यवस्थापकीय संचालव (डीआयएन- ००१९३०२९) दिनांक : १०.०८.२०२३

Bombay Dyeing

Date: 10th August, 2023

दी बॉम्बे डाईंग अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड

सीआयएन: L17120MH1879PLC000037

नोंदणीकृत कार्यालय: नेव्हिल हाऊस, जे.एन. हेरेडिया मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४०० ००१

संपर्क तपशील: ईमेल: grievance_redressal_cell@bombaydyeing.com दूरध्वनी : (९१) (२२) ६१०१०५९५; वेबसाईट: www.bombaydyeing.com

(रु. कोटीत)

ુ જાતુ.			Sile	ાત			संपलेले वर्ष		
क्र.	तपशिल		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष		संपलेली तिमाही		
		३० जून, २०२३ (अलेखापरिक्षित)	३१ मार्च, २०२३ (लेखापरिक्षित)	३० जून, २०२२ (अलेखापरिक्षित)	३१ मार्च, २०२३ (लेखापरिक्षित)	३० जून, २०२३ (अलेखापरिक्षित)	३१ मार्च, २०२३ (लेखापरिक्षित)	३० जून, २०२२ (अलेखापरिक्षित)	३१ मार्च, २०२३ (लेखापरिक्षित)
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	408.30	६९०.७५	E 84.33	२,७७६.१३	408.30	६९०.७५	६४६.३३	२,७७६.१३
2	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (सहयोगींच्या नफ्याच्या हिस्सा आणि अपवादात्मक बार्बीपूर्वी)	(११२.८६)	(२१९.०७)	(७६.०२)	(४८८.५२)	(११२.८६)	(२१९.०७)	(७६.०२)	(४८८.५२)
ş	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बार्बीनंतर)	(११२.८६)	(२१९.०७)	(৬६.०२)	(४८८.५२)	(११२.८३)	(२१९.०४)	(७५.९९)	(১६.১১४)
Х	अखंडित कामकाजातून कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)	(११९.८४)	(२४६.१३)	(७६.८५)	(५१६.६०)	(११९.८१)	(२४६.१०)	(७६.८२)	(५१६.४६)
ч	खंडित कामकाजातून कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)	-		-	-	-	0.08	-	(०.२५)
ξ	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)	(११९.८४)	(२४६.१३)	(७६.८५)	(५१६.६०)	(११९.८१)	(२४६.०९)	(७६.८२)	(५१६.७१)
y	इतर सर्वसमावेश उत्पन्न (करांच्या निव्वळ) (i) नफा किंवा तोट्यात पुनर्वर्गीकृत न केल्या जाणाऱ्या बाबी (ii) नफा किंवा तोट्यात पुनर्वर्गीकृत केल्या जाणाऱ्या बाबी	४७.९५ -	(१७.३५)	१६.५० -	१.४o -	४७.९५ -	(१७.३५) -	१६.५० -	१.२९ -
6	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	(७१.८९)	(२६३.४८)	(६०.३५)	(५१५.२०)	(৬१.८६)	(२६३.४४)	(६०.३२)	(५१५.४२)
٩	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रति भाग: रु. २)	४१.३१	४१.३१	४१.३१	४१.३१	४१.३१	४१.३१	४१.३१	४१.३१
१०	इतर इकिटी				(१,३१४.९५)				(१,२८७.३६)
११	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. २ चे) (अवार्षिक) (अखंडित आणि खंडित कामकाजातून)								
	(ए) मूलभूत (रु.)	(५.८०)	(११.९२)	(३.७२)	(२५.०१)	(५.८०)	(११.९२)	(३.७२)	(२५.०२)
	(बी) सौम्यिकृत (रु.)	(५.८०)	(११.९२)	(३.७२)	(२५.०१)	(५.८०)	(११.९२)	(३.७२)	(२५.०२)

- वरील माहीती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे सादर केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटस् म्हणजेच www.bseindia.com आणि www.nseindia.com वर उपलब्ध आहे. ते कंपनीची वेबसाईट म्हणजेच www.bombaydyeing.com वर सुद्धा
- ५ जुलै, २०१६ च्या सक्युर्लर क्र. सीआयआर/सीएफडी/एफएसी/६२/२०१६ ने सुधारित केलेल्या सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ रेग्युलेशन ३३ च्या अनुषंगाने प्रकाशित केलेल्या वरील निष्कर्षांचे ९ ऑगस्ट, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित बैठकांमध्ये लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकन करून शिफारस केली आणि कंपनीच्या संचालक मंडळाने मंजुरी दिली. कंपनीचे वित्तीय निष्कर्ष त्या अंतर्गत जारी केलेल्या संबंधित नियमांसह वाचत कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ११३ अंतर्गत विहित इंडियन अकाऊंटींग स्टेंडर्डस (इंड एएस) आणि भारतात सर्वसाधारणपणे स्वीकृत इतर लेखा तत्त्वांनुसार बनवले आहे. ह्या वित्तीय निष्कर्षात कळवलेली ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल तिमाही साठीची आकडेवारी ही ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या संपूर्ण आर्थिक वर्षासाठी लेखापरीक्षित आकडेवारी आणि ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाही अखेर प्रकाशित तारखेपर्यंत वर्षाच्या आकडेवारी दरम्यानच तौलानिक आकडेवारी आहेत. मर्यादित पुनर्विलोकन करण्या अधीन होते.
- ''ग्राहकांशी कंत्राटातून महसुल'' वरील इंड एएस ११५ च्या बाबतीत, आयसीसी टॉवर्सच्या विद्यमान रिअल इस्टेट प्रकल्पामधून मिळालेला महसूल भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर 'ॲट ए पॉईंट इन टाईम' म्हणून गृहीत धरला आहे. पहिली फेज, दुसरी फेज, तिसऱ्या फेज व चौथ्या फेजसाठी भोगवटा प्रमाणपत्र अनुक्रमे ३१ मार्च, २०१९, ३१ मार्च, २०२०, ३१ मार्च, २०२२ आणि ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या वर्षात प्राप्त झाले. महसुला मध्ये ग्राहकांनी प्रदानाच्या शर्तींची पूर्तता न केल्यामुळे कंत्राटांच्या रद्दीकरणातून कोणतेही निव्वळ उत्पन्न उद्भवले असल्यास ते समाविष्ट आहे.
- ३बी. कंपनीकडून करण्यांत येत असलेल्या रिअल इस्टेट कामकाजाचे स्वरूप असे आहे क, अशा कामकाजाच्या व्यवहारातून होणारे नफे/तोटे वर्षभरात एकसारख्या प्रमाणांत उद्भवतील असे असण्याची आवश्यकता नाही, तिमाहीचे निष्कर्ष हे वर्षासाठीच्या नफा/तोट्याचे निदशक नसतात.
- अंतरिम कालावधीसाठी आयकर खर्च (चालू कर आणि/किंवा स्थगित क) हा उत्पन्नाच्या प्रत्येक संवर्गासाठी अपेक्षित एकूण वार्षिक उत्पन्नावर प्रयोज्य असेल त्या स्वतंत्र क दराचा वापर करून करपूर्व उत्पन्न (किंवा तोटा) यावर गणला आहे. आयकर खर्च मोजण्यासाठी जेव्हा केव्हा होईल तेव्हा बिन–आवर्ती असलेल्या कोणत्याही कर खर्च, कर किंवा त्याचा परतावा विचारात घेतला जाईल. कालावधीसाठी अंदाजित वापर न केलेले कर तोटे यावरील स्थगित कर मत्ता हिशोबात धरलेल्रू नाहीत आणि ३१ मार्च, २०२२ पर्यंत न वापरलेल्या कर तोट्यांवरील आजपर्यंत ज्या प्रमाणांत स्थगित कर मत्तांना हिशोबात धरले ते चालू ठेवले आहे. आयकर अधिनियम १९६१ मधील कलम ११५ बीएए मध्ये सदर सक्शन मधील व्याख्या केलेल्या तरतुदी/अर्टीन्सार कमी दराने आयकर प्रदान करण्याचा पर्याय कंपनीला उपलब्ध आहे. जेव्हा कंपनीने जुन्या दरानी आयकर प्रदानाची तरतुद करणे आणि विचारात घेणे सुरू ठेवले आहे तेव्हा, अशा स्थिगित कर मत्ता/दायित्वे जेव्हा रोकड होणे किंवा जमाबंदी होणे अपेक्षित आहे त्या कमी दराने स्थिगत कर मत्ता आणि दायित्वे गणली आहेत. एक अंतरिम कालावधीमध्ये ज्या वसुल होणार नाहीत त्या स्थिगत क मत्तांच्या कोणत्याही परताव्या सह आयकर खर्चासाठी उद्भूत रकमा वार्षिक आयकर दर अंदाज बदलले तर त्या आर्थिक वर्षाच्या त्यानंतरच्या अंतरिम कालावधीत समायोजित करावे लागतील.
- विदेशी उपकंपनी पीटी फाईव्ह स्टार टेक्स्टाईल इंडोनेशिय (पीटीएफएस)चा समावेश एकत्रित निष्कर्षात व एकत्रित विभाग मत्ता आणि एकतित्र विभाग दायित्वांमध्ये केला आहे. जे ''विक्रीसाठी धारण केलेल्या अविद्यमान मत्ता आणि खंडित कामकाज' मध्ये इंड एएस १०५ ला अनुसरून एक खंडित कामकाज म्हणून वर्गीकृत केले आहे.
- सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने दिनांक ११ जून, २०२१ च्या एका कारणे दाखवा सूचनेनुसार दिनांक २१ ऑक्टोबर, २०२२ रोजी एक आदेश जारी केला. इतर गोष्टींबरोबर कंपनीने स्कॅल सर्व्हिसेस शी केलेल्या एमओयुज च्या सेबीने काढलेल्या अर्थाच्या आधारे कंपनीने आ.व. २०११–१२ ते २०१७–१८ कालावधीसाठी वित्तीय विवरणांत महसून व नफ्यात केलेली वाढ आणि महत्वाच्या व्यवहारांना प्रकट न करण्याची निरीक्षणे सेबी आदेशात नोंदवली आहेत. इतर गोष्टींबरोबर सेबी आदेश, कंपनीवर रु. २.२५ कोटी चा दंड लावतो, २ वर्षे कालावधीसाठी रोखे बाजारात जाण्यापासून कंपनीला मज्जव करतो, एक वर्ष कालावधीसाठी कोणत्याही सूचिबद्ध मंडळाचे एक संचालक आणि महत्वाच्या व्यक्ती असण्यासहीत रोखे बाजाराशी संपर्क/सहयोग असलेल्या तिच्या दोन विद्यमान संचालकांवर दंड लावला आणि निर्बंध लादले.

सेबी आदेश हे देखील स्पष्टपणे आणि खात्रीने सांगतो की, कंपनीच्या मालमत्तेला अन्यत्र वळवले नाही किंवा गैरवापर किंवा अपहार केलेला नाही आणि तथाकथित उछुंघनाने कोणत्याही गैर मार्गाने प्राप्ती किंवा त्यामुळे हानी झालेले नाही. कंपनी कळवते की, आ.व. २०१९–१२ पासून आ.वा. २०१७–१८ पर्यंतची वित्तीय विवरणे संबंधित प्रत्येक वर्षात वैधरित्या बनवली, लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केली, संचालक, मंडळाने मंजुरी केली, वैधानिक लेखापरिक्षकांनी कोणतेही ताशेरे न मारता अहवाल दिले आणि भागधारकांनी स्वीकारली आहेत. कंपनी तिच्या ह्या मतावर ठाम आहे की, सर्व देवाणघेवाणी पूर्णपणे योग्य होत्या आणि कायद्यानुसार व प्रयोज्य लेखा प्रमाणकांच्या

सेबीच्या उपरोक्त आदेशाविरुद्ध कंपनीने रोखे अपील न्यायाधिकरण (एसएटी)कडे एक अपील दाखल केले आहे आणि सदर प्रकरणाच्या प्रचालनावर स्थगिती मिळवली आहे. सदर प्रकरणावरील सुनावणी सुरू आहे व यथावकाश

दी बॉम्बे डाईंग अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड साठी

(डीआयएन-०००१५७३१)

ठिकाण: मुंबई दिनांक: ९ ऑगस्ट, २०२३

सुनावणी झाल्यावर अंतिम आदेश दिला जाईल.

नसली एन. वाडीया